

auch eines alten Lehrers (Kauç. 138. VAITĀN.) und eines Schülers des Paraçurāma's (BĀLĀR. 32,6). — ३) eines Wesens im Gefolge des Sonnengottes. — γ) Pl. eines Volkes MBh. 8,73,19. v. l. रामठः. — b) *Bein. Vjāsa's. — c) *ein Brahmane GĀL. — २) f. दृ N. pr. eines Frauenzimmers in कौश्यपो-ब्रालाक्षयमाठरेपुत्रः.
 *माठरक Adj. von माठर्.
 *माठरण्यम् m. Patron. von माठर्.
 *माठर्यम् m. Patron. von माठर्.
 माठव्य m. N. pr. eines Brahmanen.
 *माठो f. Harnisch, Rüstung Berl. Mon. 1879, S. 811.
 *माथ m. = माठ Weg.
 *माड़, माडति, °ते (माने).
 *माड m. १) Maass, Quantität. — २) Caryota urens RÄGÄN. 9,95.
 माउव m. eine best. Mischlingskaste.
 *माऊदूम् m. ein best. Baum, = माऊ २).
 *माऊय Adj. von माऊ.
 *माऊडि m. Palast.
 *माऊकुंडि und *माऊकिंडि m. Trommelschläger.
 *माऊँ f. १) Blattader. — २) Verehrung. — ३) Niedergeschlagenheit, Traurigkeit. — ४) ein best. Zahn. — ५) the hem or border of a garment. — ६) N. pr. einer Gegend.
 *माऊँ f. = दत्तमिश्र।
 *माणा m. eine best. Pflanze, = माणक.
 माणक १) *m. Arum indicum. — २) n. die Knolle von Arum indicum — Mat. med. 232. 308. Von unbestimmbarer Bed. MIAK. P. 34,98.
 माणकीत्रता n. eine best. Begehung.
 माणव m. १) Junge, Bube, Bursch; insbes. ein Brahmanenknebe. अनुच्छा माणवो ज्ञेयः KĀT. KĀRM. 27,11. Vgl. दृगुऽ. — २) *ein Perlenschmuck von १६ (*२०, *४८) Schnüren PĀNKĀD. — ३) f. °विक्रिता ein junges Mädchen, Dirne Ind. St. 13,416. 420. — ४) n. ein best. Metrum.
 माणवक्रतोडि n., °क्रोडनक n., °क्रोडीडि f. und °क्रोडित्रक n. ein best. Metrum.
 *माणवीन Adj. für Knaben geeignet.
 *माणव्य n. eine Menge —, eine Gesellschaft von Knaben.
 माणव्लु m. Pl. N. pr. eines Volkes.
 माणिक् १) m. Juwelenhändler KĀMPĀKA २. — २)

f. शा ein best. Gewicht.
 माणिकामत्ता oder °काम्भू f. N. pr. eines Frauenzimmers.
 माणिक्यम् १) n. Rubin RÄGÄN. 13,6. 146. — २) *f. शा eine kleine Hauseidechse. — ३) m. N. pr. eines Mannes.
 माणिक्यचन्द्र m. N. pr. eines Fürsten.
 माणिक्यचन्द्रक m. und माणिक्यपुञ्ज m. N. pr. Ind. St. 14,139.
 माणिक्यमय Adj. aus Rubin gemacht, — bestehend.
 माणिक्यमष्ट m. N. pr. eines Fürsten.
 माणिक्यमिश्र, माणिक्यमुकुट (Ind. St. 14,139), माणिक्यमुख (ebend.), माणिक्यरूप (ebend.), माणिक्यराम, माणिक्यसूरि und माणिक्यादित्य m. (Ind. St. 14,139) N. pr. verschiedener Männer.
 माणिक्यादि m. N. pr. eines Berges BĀLĀR. 15,4.
 माणिक्यात्मक m. N. pr. eines Mannes Ind. St. 14,139.
 माणिक्याचर् m. eine best. Gottheit.
 माणिक्याचर् m. N. pr. eines Fürsten der Jaksha, = माणिभद्र und माणिभ्र.
 माणियार् m. Patron.
 *माणियाल्य Adj. = मणिपाल्या धर्म्यम्.
 *माणियालिक m. Metron. von मणियाली.
 *माणियवन्ध n. = माणिमन्थ.
 माणिभद्र m. N. pr. eines Fürsten der Jaksha, = मणिभद्र SĀMAY. Br. 3,3,3.
 माणिमन्थ n. eine Art Steinsalz BHĀVAPR. 1,180. 3,101.
 *माणिक्रूप्य n. N. pr. eines Dorfes MAHĀBH. 4,72, b,7. Davon *Adj. °क.
 माणिक्वर् m. = माणिचर्.
 माणिएटि m. N. pr. eines Lehrers. Pl. seine Nachkommen.
 माणउ m. N. pr. eines Mannes.
 माणुकर्पि m. Patron. N. pr. eines Muni.
 माणउप Adj. zu einem Tempel gehörig.
 *माणउरिक Adj. von माणउ.
 माणउरिक Adj. eine Provinz beherrschend; m. Kreisfürst, Gaugraf.
 माणुक १) n. Name verschiedener Sāman ĀRSU. Br. — २) f. दृ (f. zu माणउप्य) a) Name der Dakshājaṇi in Māndāvya. — b) N. pr. einer Tochter Kuçadhvaṅga's.
 माणुएट्ट्य १) m. a) Patron. N. pr. eines Lehrers. Pl. seine Nachkommen. — b) Pl. N. pr. einer Völkerschaft. — २) m. oder n. N. pr. einer Ortslichkeit.
 माणुउप्यु n. N. pr. einer Stadt.

माएउव्याशुति f. Titel eines heiligen Textes.
 माएउव्यायन १) m. Patron. von माएउच्य. — २) *f. दृ (f. zu माएउच्य) १) a).
 माएउव्येश्वर न. Name eines Liṅga.
 माएउव्येश्वरतीर्थ न. N. pr. eines Tīrtha.
 माएउकु १) Adj. (f. दृ) von den Mañḍukī २) herrührend. शिता f. — २) m. Pl. eine best. Schule. — ३) f. माएउकी N. pr. einer Frau. °पुत्र दृ m. N. pr. eines Lehrers.
 माएउकायन १) m. Pl. eine best. Schule. — २) f. माएउकायनी N. pr. einer Frau. °पुत्र दृ m. N. pr. eines Lehrers.
 माएउकायनि m. N. pr. eines Lehrers.
 *माएउकि m. Patron. von माएउकु.
 माएउकैष m. Patron. N. pr. eines Lehrers AIT. ĀR. 305,4. ĀÇY. GRH. 3,4,4. ÇĀÑKB. GRH. 4,10. Pl. seine Nachkommen.
 माएउकैषीय Adj. zu माणुकेja in Beziehung stehend AIT. ĀR. 370,10.
 माएउक्याशुति, माएउकुपनिषद् (BÜHLER, Rep. No. 27; माएउकी wohl Adj.) und माएउक्योपनिषद् f. Titel einer Upanishad. °षदोपिका f. u. °षदायन n. OPP. Cat. 1.
 १) माति wohl Partic. von मा = मन् RV. 5,43,6. Vgl. देवमात and निर्मात (Nachtr. 4).
 २) *मात am Ende einiger adj. Compp. = मातरु Mutter.
 ३) माति m. Metron. von मति; f. माति॒.
 मातङ्ग १) m. a) Elephant. — b) am Ende eines Comp. so v. a. der Beste in seiner Art. मातङ्ग° BĀLĀR. 201,8. — c) *Ficus religiosa. — d) der २४ste astronomische Joga. — e) ein Kāñḍāla (KĀD. 2,128,2. °कुमारी f. १, 8, 21. Nom. abstr. °त्र n. 10,20), ein Mann niedrigsten Standes, eine Art Kirāta. — f) N. pr. x) *eines Schlangendämons. — g) eines Pratjekabuddha. — γ) eines Autors und verschiedener anderer Männer. — २) f. दृ a) die Urmutter der Elefanten. — b) f. zu १) e). Als solche eine Form der Durga. — c) *N. pr. der Gattin Vasishṭha's.
 मातङ्गक m. N. pr. eines Kāñḍāla-Hauptlings KĀD. 33,1.
 मातङ्गज्ञ Adj. vom Elephanten kommend.
 मातङ्गिवाकर m. N. pr. eines Dichters.
 मातङ्गनक m. ein elephantengrosses Krokodil RĀGH. 13,11.
 *मातङ्गमकर m. ein best. grosses Seengeheuer RÄGÄN. 19,72.
 मातङ्गलोला f., °प्रकाशिका f. und °व्याज्या f. Titel von Werken OPP. Cat. 1.